

शासकीय आश्रमशाळेतील मुला/मुलींना हाफ  
पॅन्ट व टि-शर्टचा (पी.टी.साहित्यचा), वुलन  
स्वेटर, पायमोजे, कुडता पायजमा व नाईट  
गाऊन इत्यादी साहित्यांचा पुरवठा  
करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
शासन निर्णय क्र.शाआशा-२०१०/प्र.क्र.३२०/का-१३,  
मंत्रालय विस्तार, मुंबई -४०० ०३२.  
दिनांक :- २४ ऑगस्ट, २०१०

वाचा :- १) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्रमांक  
शाआशा-२००९/प्र.क्र.२४/का-१० (१), दिनांक ११/६/२०१० व दि.२६/७/२०१०.  
२) शासन निर्णय क्र.पुनर्वि-२०१०/प्र.क्र.८/का.६, दि.१३ ऑगस्ट, २०१०.

प्रस्तावना:- आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात एकूण ५५१ शासकीय आश्रमशाळा  
कार्यरत असून सन २००९-१० च्या विद्यार्थी संख्येनुसार १,१०,४७७ मुले व १७,००७ मुली  
असे एकूण २,०७,४८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

२. शासकीय आश्रमशाळांमधून शिक्षणाबरोबर वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली  
असून. या विद्यार्थ्यांना निवासी विद्यार्थी म्हणून प्रवेश दिला जात असून दीर्घ मुदतीच्या  
रुक्ट्या वगळता हे विद्यार्थी २४ तास शासनाच्या निवासी आश्रमशाळेत राहतात. या  
निवासी विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण, एक वेळची न्याहारी, अंथरुण-पांघरुण, गणवेश,  
शैक्षणिक साहित्य, क्रिडा साहित्य व आरोग्याच्या सुविधा इ. बाबी पुरविल्या जातात.

३. आदिवासी समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना मुला/मुलींना गणवेश  
व्यतिरिक्त कपडे घेणे शक्य होत नाही त्यामुळे मुला-मुलींकडे गणवेशा व्यतिरिक्त इतर  
कपडे जादा नसल्यामुळे शाळेच्या वेळेनंतर वापरण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०१०-११ मध्ये  
मुलांना कुडता, पायजमा व मुलींना नाईट गाऊनचा तसेच मुला/मुलींना हाफ पॅन्ट व  
टि-शर्टचा (पी.टी.साहित्याचा), वुलन स्वेटर, पायमोजे व इतर साहित्य पुरवठा करण्याची  
बाब शासनाच्या विचाराधिन होती. याबाबत शासन आता खालील प्रमाणे निर्णय घेत आहे.

**शासन निर्णय :-** आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या संदर्भाधिन दि.२६/७/२०१० च्या प्रस्तावाचा सर्वांगिण विचार करून शासकीय आश्रमशाळा व कणिक महाविद्यालयातील मुलांना कुडता, पायजमा व मुलींसाठी नाईट गाऊन तसेच मुला/मुलींना हाफ पॅन्ट व टि-शर्टचा (पी.टी.साहित्यचा), बुलन स्वेटर, पायमोजे व इतर साहित्य खरेदी करण्यास पुढीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे.

(रु.लाखात)

अ.क्र.	साहित्य	लेखाशिर्ष	रक्कम
१	पायमोजे	(२२२५ १५८२)	७०.००
२	कुडता, पायजमा व नाईट गाऊन	(२२२५ १५८२)	६०९.००
३	हाफ पॅन्ट व टि-शर्ट	(२२२५ १५८२)	३४६.००
४	बुलन स्वेटर	(२२२५ १५८२)	४३६.००
५	पत्रा पेटी	(२२२५ १५८२)	२१७.००
६	उशी	(२२२५ १५८२)	४३.९०
रुपये			१७२९.९०

२. त्यानुसार संदर्भाधिन दि.१३/८/२०१० च्या शासन निर्णयाद्वारे रु.१७,२९,९०,०००/- (रुपये सतरा कोटी एकवीस लाख नव्वद हजार फक्त) इतकी तरतूद पुनर्विनियोजनाद्वारे आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे अधिनस्त ठेवण्यात आली आहे.

३. उपरोक्त साहित्याच्या खरेदीसाठी होणारा खर्च रु.१७,२९,९०,०००/- (रुपये सतरा कोटी एकवीस लाख नव्वद हजार फक्त) लेखाशिर्ष मागणी क्रमांक टी-५ - २२२५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण - ०२- अनुसूचित जमातीचे कल्याण -७९६ - आश्रमशाळा समूह (२२२५-१५८२) ३१- सामुग्री व पुरवठा याखाली खर्ची टाकावा व तो सन २०१०-२०११ या वर्षी वर नमूद केल्याप्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून भागवावा.


४. सदर साहित्य खरेदी करण्याची कार्यवाही शासनाच्या प्रचलीत नियमान्वये व शासन निर्णयातील तरतूदीनुसार करण्यात यावी.

५. सदर साहित्य प्रत्येक आश्रमशाळा व वसतिगृहामध्ये पोच करून त्याबाबतची नोंद आश्रमशाळा/वसतिगृहाच्या जडसंग्रह नोंदवही (Stock Register) मध्ये संबंधित मुख्याध्यापक/अधिक्षक यांच्या सही शिक्क्यानिशी करण्यात यावी. तसेच सदर साहित्यासाठीच्या रकमांचे प्रदान करण्यापूर्वी संबंधित आश्रमशाळा/वसतिगृहामधील अधिक्षक/मुख्याध्यापक यांचेकडून साहित्य प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

६. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपरोक्त साहित्यांचे वाटप करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.

७. हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१००८२४९८०३८००९ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने



502  
(ला. रा. गुजर )  
अवर सचिव

प्रति,

मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा.प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई -३२.

राह सचिव (श्री.सिंह), यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई -३२

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास,ठाणे/नाशिक/नागपूर/अमरावती

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

महालेखापाल (लेखापरीक्षा ), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता ), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी, कार्यासन-६/१५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई -३२.

निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.